

महाराष्ट्र वैद्यकीय सेवा - व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१० अंतर्गत जिल्हा स्तरीय सुरक्षा समिती स्थापन करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: मवैअ-२०१३/प्र.क्र.४४०/सेवा-३
गो.ते.रुग्णालय, संकुल इमारत, १० वा मजला
नवे मंत्रालय, मुंबई-४०० ००१
तारीख: २३ ऑगस्ट, २०१३

शासन निर्णय-

महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय सेवा व्यक्तींच्या जीविताला इजा किंवा धोका निर्माण करणा-या आणि वैद्यकीय सेवा संस्थांच्या मालमत्तेची हानी किंवा नुकसान करणा-या हिंसक कृत्यांमध्ये वाढ झालेली असून, वैद्यकीय व आरोग्य सेवा पुरवणा-या अधिकारी / कर्मचारी व व्यक्ती यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. परिणामी सदर सेवा पुरविण्यास अडथळा येत होता. या दृष्टिने सदर वैद्यकीय सेवा व्यक्तींबाबत हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व वैद्यकीय सेवा संस्थांच्या मालमत्तेच्या हानीस किंवा नुकसानीस प्रतिबंध करण्यासाठी शासनाने दि.२८ एप्रिल, २०१० रोजी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा - व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१० लागू केला आहे.

२) दरम्यानच्या कालावधीमध्ये वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था यांची सुरक्षितता व रक्षा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय सुरक्षा समिती नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

३) शासन या संदर्भात असे आदेश देत आहे की, प्रत्येक जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे सुरक्षा समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे -

१) जिल्हा अधिकारी	अध्यक्ष
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद	सदस्य
३) पोलीस आयुक्त / जिल्हा पोलीस अधिक्षक	सदस्य
४) जिल्हा शल्यचिकित्सक	सदस्य
५) जिल्हा आरोग्य अधिकारी	सदस्य
६) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग	सदस्य
७) वैद्यकीय अधिकारी संघटनेचे प्रतिनिधी	सदस्य
८) परिचारीका संघटनेचे प्रतिनिधी	सदस्य
९) चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी	सदस्य
१०) निवासी वैद्यकीय अधिकारी (चिकित्साविषय) / अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक	सदस्य सचिव

४) रुग्णता सेवा क्षेत्राशी संलग्न असणारी अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी यांना सदर समितीत सहभागी करून घेण्यात यावे. सदर समितीची बैठक प्रत्येक महिन्यातून एकदा आयोजित करण्यात यावी.

- ५) उपरोक्तप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हा स्तरीय सुरक्षा समिती स्थापन करण्याची कार्यवाही करावी. संचालक आरोग्य सेवा, मुंबई यांनी या संदर्भातील अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८२२११३००९२२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ता.मा. कोळेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) जिल्हा अधिकारी (सर्व)
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- ३) पोलीस आयुक्त / जिल्हा पोलीस अधिक्षक (सर्व)
- ४) संचालक आरोग्य सेवा, मुंबई
- ५) सहसंचालक आरोग्य सेवा, मुंबई
- ६) उपसंचालक आरोग्य सेवा,
- ७) जिल्हा शल्यचिकित्सक, (सर्व)
- ८) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- ९) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
- १०) वैद्यकीय अधिकारी संघटनेचे प्रतिनिधी / परिचारीका संघटनेचे प्रतिनिधी/ चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांना संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत
- ११) निवडनस्ती (सेवा-३)